

liegen RĀGA-TAR. 3, 374. अनुष्ठान KAP. 1, 8.

अनुष्ठान (vom caus. von स्था mit अनु) n. das Obliegenlassen, das Ausübenlassen: स्वाधिकारानु° DAÇAK. in BENF. Chr. 180, 2. एकचरिणीप्रतानु° 20.

अनुष्ठायज्ञयज्ञीय n. N. eines SĀman Ind. St. 3, 202, b.

अनुष्ठायिन् (von स्था mit अनु) adj. obliegend, ausführend: कुलधर्मानु° DAÇAK. in BENF. Chr. 181, 12. माण्डलेतपात्रतानु° Verz. d. Oxf. H. 249, a, 1.

अनुष्ठेय, superlat.: को वा स्वदिकृ धर्माणामनुष्ठेयतमो मतः MBh. 14, 1348.

अनुष्ठ 1) a) MBh. 1, 772. kühl, kalt Çiç. 9, 3.

अनुष्ठगु adj. kaltstrahlig WEBER, RĀMAT. 293.

अनुसंधान (von या mit अनुसम्) n. das Besuchen der Reihe nach: पुण्यतीर्थानु° MBh. 1, 398.

अनुसन्तत्सर, abl. sg. nach Verlauf eines Jahres MBh. 1, 3956.

अनुसंधान 2) das Richten der Aufmerksamkeit auf Etwas MALLIN. zu KUMĀRAS. 3, 40, 7, 54. VEDĀNTAS. (Allah.) NÖ. 47.

अनुसंधि m. Vereinigung VJUTP. 63.

अनुसंधेय lies worauf man seine Aufmerksamkeit zu richten hat und füge noch hinzu सुच. 4, 13, 4. MALLIN. zu KUMĀRAS. 6, 46. Schol. zu PRAB. 45, Çl. 4.

अनुसरण 1) परानुसरणे ज्ञानम् MĀRK. P. 19, 15. कुमारगानु° das Betreten schlechter Wege Spr. 4101. Hierher gehört auch das unter 3) gestellte Beispiel Mueh. 82.

अनुसर्ग (1. अनु + सर्ग) m. eine secundäre Schöpfung BuĀg. P. 6, 4, 2.

अनुसर्तव्य (von सर् mit अनु) adj. dem man nachgehen muss: अथो यज्ञियः MBh. 14, 2350.

अनुसर्पण n. das Nachgehen, Suchen DAÇAK. 1, 30.

अनुसवर्तम् adv. bei jedem Savana TBr. 2, 2, 8, 3. AIT. Br. 2, 23. beständig, in Einem fort BuĀg. P. 5, 4, 17 (= प्रतिलक्षणम् Schol.).

अनुसार 2) अमिप्रायानुसारेण dem Wunsche gemäss Spr. 3545.

अनुसारक nachgehend: धर्मानु° MBh. 2, 1461.

अनुसारि s. कालानुसारि.

अनुसारिन् 1) मत्स्यमांसखण्डानुसारिणा नकुलेन PANĀT. 98, 23. निमानु° Spr. 2135. कामानु° 3907. अर्थानु° MBh. 5, 4548. भाण्डानु° am Topfe hängend BĀDAR. Com. II, 754, 9. सर्वशरीरावपवानु° verbreitet durch सुच. 1, 43, 10. — 3) sich richtend nach, entsprechend: कर्मानु° Spr. 667. 2131, v. l. वद्रमनानुसारिगति entsprechend, ähnlich 2280. द्रवानु° den Charakter einer Flüssigkeit habend सुच. 1, 43, 11. कलायानुसारिणाः die Anhänger der Kalāpa-Grammatik Verz. d. Oxf. H. 162, b, 1.

अनुसारिवा und अनुसार्प s. कालानु°.

अनुसीर्तम् adv. der Furche nach TS. 5, 2, 5, 5.

अनुसूया 1) Ind. St. 5, 195.

अनुसेवा f. Dienst, Aufwartung: अनुसेवो चरत्तीमाः कुशला नृत्यसामसु। ह्यतकानाममात्यानां (so die ed. Bomb.) राज्ञो च MBh. 2, 2069.

अनुस्तरपा TS. 6, 1, 6, 7, 6, 7, 1, 7, 1, 6, 4.

अनुस्मृति f. das Gedenken, Gedächtniss, Andenken: वैज्ञवी Verz. d. Oxf. H. 4, b, No. 33.

अनुस्यूत durchgereiht, durchgehend (von einem durchgereihten Fa. V. Theil.

den); davon nom. abstr. °त्व n.: सर्वानु° VEDĀNTAS. (Allah.) No. 62.

अनुसूद् auch MBh. 1, 2643; die Bomb. Ausg. aber an beiden Stellen अनुसूद् und so auch fast alle Hdschr. des VP.; vgl. VP. II, 30.

अनुक 1) Z. 4 lies 9, 8, 21 st. 9, 13, 21.

अनुकाश 1) füge hinzu Beleuchtung und TS. 5, 4, 2, 3. किरणाः श्वेतानुकाशाः (श्वेताः प्राप्ता येषाम् Schol.) ÇĀKKH. Br. 14, 1.

अनुकारिणम् adj. beschauend (प्रकाशनसमर्थ Comm.) TBr. 1, 1, 4, 4.

अनुक्य m. im ÇAT. Br.

अनुचान 2) °चेष्टितैः Spr. 1838.

अनुचीनत्व (von अनुचीन) n. Aufeinanderfolge TBr. 2, 1, 3, 6.

1. अनुच्य vgl. अरण्येऽनुच्य.

2. अनुच्य lies Armlehne eines Sessels.

अनुजावरी = अनु° TAITT. Ār. 5, 10, 9.

अनुजा an der angeführten Stelle so v. a. Concubine.

अनुदय s. u. अनुदर 2.

अनुदर (3. अ + उदर mit Dehnung des Anlauts aus metrischen Rücksichten) 1) adj. bauchlos MBh. 14, 1305. — 2) m. N. pr. eines der Söhne des Dhṛtarāshṭra MBh. 1, 2734 (अनुदय od. Bomb.). 4547.

अनुदेश (1. अनु + उ°) m. eine best. rhetorische Figur, eine entsprechende Anweisung für jeden einzelnen Fall ŚĀH. D. 732.

अनुन Z. 5 lies 7, 81, 3 st. 7, 82, 3.

अनुप 1) subst. Verz. d. Oxf. H. 323, 2 v. u. 324, a, 22. — 3) गङ्गानूपे तत्र तिष्ठत R. 2, 84, 7. गङ्गानूपो डुरत्ययः 85, 4. सागरानुपवासिभिः MBh. 5, 578. राष्ट्रं समुद्रानुपभूषितम् HARIV. 5160. 6363. 6410. अनुपपवनैः 6545. — 6) N. pr. eines Rshi mit dem patron. Vādhṛjaçva Ind. St. 3, 202, b. — 7) N. pr. eines best. Küstenlandes: °देश HARIV. 334. °विषय 5162. °रान RAGH. 6, 37.

अनुपक s. पश्चिमानु° und सागरानु°.

अनुपज्ज adj. in der Nähe von Wasser wachsend VARĀH. BRH. S. 53. 11.

अनुप्य AV. 19, 2, 2.

अनुबन्ध्य vgl. Ind. St. 9, 234.

अनुराधाः N. des Nakshatra TS. 4, 4, 10, 2. TBr. 1, 5, 1, 3. KĪṬH. 8. 15. 39, 13. अनुराधेषु 8, 15.

अनुरू 2) LA. (II) 89, 12. Verz. d. Oxf. H. 70, b, 33. SĪBJAÇ. 51 in HARV. Anth. 206.

अनुष्मन् (3. अ + ऊ°) adj. nicht aspirirt (Gegens. सोष्मन्) AV. PĀT. 1, 94.

अनुचम् adv. nicht an die Rk sich haltend Schol. zu KĪṬH. Ça. 43, 2 v. u.

अनुणाता, R. 2, 94, 17 liest auch die Bomb. Ausg. अनुणयता.

अनुणाल mit dem gen. des obj. RAGH. 8, 30.

अनुत 1) m. Lügner Spr. 3377. — 2) Z. 5 lies 1, 33, 2 st. 1, 32, 2.

अनुतदेव lies: adj. der unwahre Götter hat.

अनुतवादिन् (अ + वा°) adj. lügnersch, Lügner Spr. 3793.

अनुतिक adj. = अनुतिन् Spr. 3793, v. l. 5136.

अनुतुपा (अ + तु पा) adj. ausser der Zeit trinkend RV. 3, 53, 8.

अनुशंस milde: राजवृत् R. 2, 109, 10.

अनेक m. sg. Viele Spr. 2294. अनेकाः v. l.

अनेकप 2) RAGH. 5, 47.

अनेकत्रय (अ + त्रय) adj. f. आ in vielfacher Gestalt erscheinend